

6th November, 2025

(1) BSE Ltd
Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001
Scrip Code: 500087

(2) National Stock Exchange of India Ltd
Listing Department
Exchange Plaza, 5th floor,
Plot no. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051
Scrip Code: CIPLA EQ

(3) SOCIETE DE LA BOURSE DE LUXEMBOURG
Societe Anonyme
35A Boulevard Joseph II,
L-1840 Luxembourg

Sub: Newspaper publication regarding Special Window for re-lodgement of transfer request of physical shares

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisements published in Business Standard (English) and Sakal (Marathi), regarding the opening of special window for re-lodgement of the transfer requests of physical shares.

This will also be hosted on the Company's website at www.cipla.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For **Cipla Limited**

Rajendra Chopra
Company Secretary

Encl: as above

Prepared by: Chirag Hotchandani

OMANSH ENTERPRISES LIMITED	
CIN: L01100DL1974PLC241646	
Registered Office: 490, WeWork, Eldeco Centre, Block A, Shivalik Colony, Malviya Nagar, South Delhi, New Delhi-110017	
Telephone:- 91-9990080386 E-mail: omanshwork@gmail.com Website: www.omansh.co.in	
Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Omansh Enterprises Limited ("Target Company" or "TC") on the Open Offer ("Offer") made by Mr. Avnish Jindal (PAN No. AGUPJ5278K)(Acquirer-1) and Mr. Piyush Gupta (PAN: ALSPG4157B) (Acquirer-2) and Mr. Nilesch Jindal (PAN: ALMPJ6347C) (Acquirer-3) and Mr. Purshtottam Kumar Gupta(PAN: AAPPG7662M) (Acquirer-4) (hereinafter collectively referred to as "Acquirers") to the Public Shareholders of Target Company ("Shareholders") under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations").	
1. Date	November 05, 2025
2. Name of the Target Company (TC)	Omansh Enterprises Limited
3. Details of the Offer pertaining to the TC	Offer is being made by the Acquirers pursuant to Regulation 3(1) and Regulation 4 of SEBI (SAST) Regulations for the acquisition of upto 44,03,007 (Forty-Four Lakh Three Thousand and Seven) fully paid-up equity shares of face value Rs. 2/- each, representing 25.12%* of the expanded voting share capital of the Target Company at a price of 2/- (Rupees Two Only) per Equity Share ("Offer Price"), payable in cash. * As per Regulation 7 of the SEBI (SAST) Regulations, the Offer Size, for the Open Offer under Regulations 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, should be for at least 26% of the Expanded voting share capital of the Target Company. However, the Offer Size is restricted to 44,03,007 Equity Shares, being the Equity Shares held by the Public Shareholders, representing 25.12% of the Expanded voting share capital of the Target Company.
4. Name of the Acquirers	1. Mr. Avnish Jindal 3. Mr. Nilesch Jindal 2. Mr. Piyush Gupta 4. Mr. Purshtottam Kumar Gupta
5. Name of the Manager to the Offer	Fast Track Fincsec Private Limited SEBI Registration No.: INM000012500 Office No. V-116, First Floor, New Delhi House, 27, Barakhamba Road, New Delhi-110001; Tel:- +91-011-43029309; Website: www.ftfinsec.com; Email: mb@ftfinsec.com Contact person: Mr. Vikas Kumar Verma
6. Members of the Committee of Independent Directors (IDC)	1. Krishan Kumar Jalan 3. Sudesh Gupta 2. Parvesh Gupta 4. Jyoti Gupta
7. IDC Member's relationship with the TC (Director, Equity Shares owned, any other contact/ relationship), if any	IDC members are Independent Directors on the Board of the TC. None of the IDC members hold any equity shares or has entered into any other contract/relationship with the TC except as directors on the board of the TC and as chairperson/member of the Board Committees.
8. Trading in the Equity Shares/ other Securities of the TC by IDC Members	None of the IDC members has traded in Equity Shares/ other securities of the TC during the period of 12 months prior to the date of Public Announcement dated June 10, 2025 or the period from Public Announcement till the date of this recommendation.
9. IDC Member's relationship with the Acquirers (Director, Equity Shares owned, any other contact/ relationship), if any	None of the IDC Members has any contract/relationship with the Acquirers.
10. Trading in the Equity shares/other securities of the acquirers by IDC Members	Not applicable
11. Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	The IDC is of the view that the Offer is fair and reasonable. However, the shareholders should independently evaluate the Offer and take informed decision.
12. Summary of reasons for recommendation	IDC members have reviewed the Public Announcement ("PA"), Detailed Public Statement ("DPS"), Draft Letter of Offer ("DLOF") and the Letter of Offer ("LOF"), issued by Manager to the Open Offer on behalf of the Acquirers. Based on review of PA, DPS, DLOF and LOF, IDC is of the view that the Offer Price of Rs. 2/- (Rupees Two Only) per Equity Share offered by the acquirers is in line with SEBI (SAST) Regulations and appears to be fair and reasonable.
13. Details of Independent Advisors, if any	None
14. Any other matter to be highlighted	None
To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the TC under the SEBI (SAST) Regulations.	
For and on behalf of the Committee of Independent Directors of Omansh Enterprises Limited Sd/- Krishan Kumar Jalan Chairman of IDC	
Date: November 05, 2025 Place: Delhi	

GODREJ AGROVET LIMITED							
Corporate Identification Number : L15410MH1991PLC135359							
Registered Office : Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli(East), Mumbai- 400079, Maharashtra, India Website: www.godrejagrovet.com , Tel. no. :+91-22-2519 4416, Fax no. :+91-22-2519 5124, Email id: govlinvestors@godrejagrovet.com							
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025							
(* ₹ in Crore)							
Sr. No.	Particulars	Quarter ended September 30, 2025	Quarter ended June 30, 2025	Quarter ended September 30, 2024	Half Year ended September 30, 2025	Half Year ended September 30, 2024	Year ended March 31, 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	2,567.42	2,614.29	2,448.75	5,181.71	4,799.50	9,382.77
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	135.06	200.49	149.90	335.55	316.01	553.80
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	135.06	200.49	149.90	335.55	316.01	553.80
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	84.34	148.83	95.79	233.17	227.42	403.37
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax & minority interest) and Other Comprehensive Income (after Tax and minority interest)]	94.46	161.61	111.22	256.07	250.17	425.50
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	192.33	192.33	192.26	192.33	192.26	192.27
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,618.02	1,777.00	2,177.59	1,618.02	2,177.59	2,188.63
8	Securities Premium Account	440.86	441.99	438.66	440.86	438.66	438.89
9	Net Worth	1,949.46	2,044.81	2,636.59	1,949.46	2,636.59	2,602.51
10	Outstanding Debt	2,040.09	1,947.59	1,800.97	2,040.09	1,800.97	1,281.07
11	Debt Equity Ratio (gross)	1.05	0.95	0.68	1.05	0.68	0.49
12	Earnings per equity share (Face Value of Rs.10/- per share) (for continuing operation) (non-annualised) :						
	1. Basic:	4.81	8.35	5.84	13.16	12.87	22.35
	2. Diluted:	4.81	8.35	5.84	13.16	12.87	22.34
13	Debtenture Redemption Reserve	9.90	9.90	9.90	9.90	9.90	9.90
14	Debt Service Coverage Ratio	0.81	3.64	2.80	1.46	3.24	3.21
15	Interest Service Coverage Ratio	4.15	6.30	4.47	5.17	5.13	4.75

KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS							
(* ₹ in Crore)							
Sr. No.	Particulars	Quarter ended September 30, 2025	Quarter ended June 30, 2025	Quarter ended September 30, 2024	Half Year ended September 30, 2025	Half Year ended September 30, 2024	Year ended March 31, 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,999.73	2,006.56	1,848.29	4,006.29	3,589.77	7,009.07
2	Profit Before Tax	226.14	218.67	174.72	444.81	357.45	662.69
3	Profit After Tax	177.07	168.89	131.94	345.96	268.33	502.56
4	Total Comprehensive Income (after Tax)	178.47	170.51	131.61	348.98	274.47	504.21

- Notes:-
- (a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended September 30, 2025 filed with the Stock Exchange(s) under Regulations 33 and 52 (4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended September 30, 2025 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.godrejagrovet.com).
- (b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Wednesday, November 5, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the aforesaid Results and they have expressed an unmodified review conclusion.
- (c) Other income in the Standalone financial results includes dividend from a joint venture of Rs. 70.49 crore and from subsidiaries of Rs. 12.41 crore for the Quarter and Half Year ended September 30, 2025 and dividend from a joint venture of Rs. 66.77 crore for the Year ended March 31, 2025. The same has been eliminated in the Consolidated financial results.
- (d) The Company has issued and allotted 32,204 and 29,990 equity shares of Rs. 10 each on April 30, 2025 and May 8, 2025 respectively, pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Employees Stock Grant Scheme, 2016.
- (e) Pursuant to the Share Purchase Agreement with the Promoter Group of Creamline Dairy Products Limited, the Company has acquired the balance 36.79% equity stake during the Quarter ended June 2025 for Rs. 708.58 Crore in Creamline Dairy Products Limited. During the Quarter ended 30th September, 2025, the Company further acquired 0.46% stake for Rs. 8.93 Crore.*As on September 30, 2025, the Company holds 99.78% equity stake in Creamline Dairy Products Limited. The Company is in the process of acquiring the balance 0.22% stake. Accordingly, Profit attributable to Non-controlling interest are not comparable to that extent.
- (f) The Company had an investment in Omnivore Fund 1 in the form of units which was managed by Omnivore India Capital Trust. Omnivore India Capital Trust has informed the Securities and Exchange Board of India ("SEBI") on December 3, 2024 for winding up of Omnivore Capital 1 India ("Fund") and approval has been received from SEBI on June 12, 2025.
- (g) The Company/Group had recognized deferred tax asset/liability on indexation benefit/fair value of assets on Business Combination in compliance with Ind-AS 12. Pursuant to the Finance Bill, 2024 as passed by the Lok Sabha on August 7, 2024, the indexation benefit on the capital assets sold after July 23, 2024 has been withdrawn and tax rate has been amended to 14.30% from 22.88% (including applicable surcharge and cess). Consequently, the Company/Group has reassessed its relevant deferred tax assets/liabilities, and the resulting debit of ₹ 9.33 Crore (Standalone) and credit of ₹ 8.82 Crore (Consolidated) has been recognized under the head of Deferred Tax Expense during the financial year ended March 31, 2025.
- (h) The Company had acquired 49% stake in Godrej Foods Limited (GFL) (formerly known as 'Godrej Tyson Foods Limited') during the Half Year ended September 30, 2024 and Financial Year ended March 31, 2025. Consequently, GFL became a wholly owned subsidiary of Godrej Agrovet Limited w.e.f. August 27, 2024. Accordingly, Profit attributable to Non-controlling interest are not comparable to that extent.
- (i) The Board of Directors of the Subsidiary Companies, i.e., Godrej Foods Limited, Creamline Dairy Products Limited and Godvet Agrochem Limited declared Interim Dividend of Rs.207.50/-, Rs.5.75/- and Rs.1.80/- per Equity Share respectively, at their respective meetings.
- (j) The Board of Directors of Asteo LifeSciences Limited (Subsidiary Company) at its meeting held on June 30, 2025, has inter-alia, approved the Letter of Offer and Rights Issue of 28,01,673 (Twenty Eight Lakh One Thousand Six Hundred and Seventy Three) fully paid-up Equity Shares of face value of Rs. 10 (Ten) each, for an aggregate amount not exceeding Rs. 249.35 Crore (Rupees Two Hundred and Forty-Nine Crore and Thirty-Five Lakh Only) at the issue price of Rs. 890/- (Rupees Eight Hundred and Ninety Only) per share in the Rights Entitlement ratio of 1 (One) fully paid-up rights equity share for every 7 (Seven) fully paid up equity shares, of face value Rs. 10 (Ten) each, held by the eligible equity shareholders of Asteo LifeSciences Limited as on Record date, July 4, 2025. The Issue opened on Monday, July 14, 2025 and closed on Monday, July 28, 2025. Other terms of the Issue were included in the Letter of Offer for the Issue.
- Accordingly, Godrej Agrovet Limited has participated in the said Rights issue and equity shares have been allotted on July 29, 2025. Consequent to the rights issue, the shareholding % in Asteo LifeSciences Limited has increased to 67.03% as at September 30, 2025 from 64.75% as at March 31, 2025. Accordingly, Profit attributable to Non-controlling interest are not comparable to that extent.

For Godrej Agrovet Limited
Sd/-
Sunil Kataria
Chief Executive Officer & Managing Director
DIN : 06863609

Place : Mumbai
Date : November 5, 2025

PLATINUM JUBILEE INVESTMENTS LIMITED	
CIN No.: U65999MH1952PLC008862	
Regd. Office: 408/409, Jolly Bhavan No 1, 10, New Marine Lines, Mumbai-400020.	
Tel No.: 022-23767600, Fax No.: 022-23767603	
Email ID: platinumjubileeinvestments@gmail.com	
NOTICE OF 72 nd ANNUAL GENERAL MEETING.	
This is to inform that the 72 nd Annual General Meeting ("AGM"/"Meeting") of Platinum Jubilee Investments Limited (the "Company") will be convened through Video Conference ("VC") / other audio visual means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder.	
The aforesaid 72 nd AGM of the Members of the Company will be held on Monday, December 1, 2025 at 03.00 p.m. (IST) through VC/ OAVM facility provided by the National Security Depository Limited ("NSDL") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.	
The e-copy of 72 nd Annual Report of the Company for the FY 2024-25 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com	
Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 72 nd AGM of the Company in person. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.	
The Notice of the AGM along with the Annual Report 2024-25 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ("Registrar") / Depository Participants ("DPs"). Members who have still not registered their e-mail ID, not submitted PAN details and not updated their bank details are requested to get their details registered, as follows:	
Shares in Physical Mode: please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com/ Company at platinumjubileeinvestments@gmail.com	
Kindly click the following link to download the form: http://www.satellitecorporate.com/KYC%20form%20&%20Affidavit.pdf	
Shares in Dematerialized Mode: please get the details updated in the demat account through your respective Depository Participant (DP).	
Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs in case of shares held in demat mode and with the Company / Registrar in case shares are held in physical form with the Company / Registrar	
For PLATINUM JUBILEE INVESTMENTS LIMITED Amin Manekia, (Chairman) DIN: 00053745	
Mumbai, Date: 05.11.2025	

LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED	
CIN: L24200MH1989PLC051736	
Registered office: A-22/23, MIDC, Mahad, Dist Raigad 402309 Maharashtra Tel: +91-2145-232424	
Corporate Office: Chandermukhi, 2 nd and 3 rd Floor, Nariman Point, Mumbai 400 021 Tel: +91-22-49104444	
Website: www.laxmi.com Email: Investors@laxmi.com	
NOTICE OF POSTAL BALLOT	
Members are hereby informed that in compliance with MCA General Circular Nos. 14 & 17/2020 dated 8th April 2020 and 13th April 2020 respectively and MCA General Circular No. 03/2025 dated 22nd September 2025 ("MCA Circulars"), the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on November 5, 2025 for seeking approval of Members for the resolutions set out below, by means of Postal Ballot, only by way of remote e-voting process ("e-voting"):	
Sr. no.	Description of resolution
SPECIAL RESOLUTION	
Item No. 1	RE-APPOINTMENT OF DR. RAJEEV VAIDYA (DIN 05208166) AS AN INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY FOR THE 2ND TERM OF 3 YEARS.
Item No. 2	APPROVAL FOR THE VARIATION IN THE OBJECTS OF THE QUALIFIED INSTITUTIONAL PLACEMENT (QIP) ISSUE AS STATED IN THE PLACEMENT DOCUMENT DATED OCTOBER 10, 2023.
The Board of Directors of the Company, at its meeting held on October 29, 2025, approved the Postal Ballot Notice and recommended the proposed resolutions for approval by the Members by way of Postal Ballot through e-voting.	
The Company has engaged the services of MUFG Intime India Private Limited ("Registrar and Transfer Agent") as the agency to provide the e-voting facility.	
In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Postal Ballot Notice is being sent only by electronic mode to the Members whose names appear on the Register of Members/list of Beneficial Owners as on Friday, October 31 2025 ("Cut-off date") and whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and Members can vote only through the remote e-voting process. Accordingly, the Company is pleased to provide a remote e-voting facility to all its members to cast their votes electronically. Any person who is not a Member of the Company as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only.	
The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date.	
The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement, instructions and manner of e-Voting process is available on the Company's website at www.laxmi.com , website of BSE at www.bseindia.com and at the website of NSE at www.nseindia.com and at website of MUFG Intime India Private Limited at www.in.mpmf.mufg.com .	
The remote e-voting facility will be available from Friday, November 07, 2025 at 9.00 a.m. (IST) till Saturday, December 06, 2025 at 5.00 p.m. (IST). During this period, Members of the Company may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting after Saturday, December 06, 2025, at 5.00 p.m. Once the vote on a resolution is cast by the Member, the Members shall not be allowed to change it subsequently.	
In case, the Members have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in , under Help section or write an email to enotices@in.mpmf.mufg.com , or Call us :- Tel: 022 - 49186000.	
The results of the Postal Ballot will be announced on or before Tuesday, December 09, 2025 in accordance with applicable provisions of law and will be intimated to the Stock Exchanges where the Company's shares are listed, placed on the website of the Company at https://www.laxmi.com/investors/Miscellaneous and on the website of MUFG Intime India Private Limited.	
For Laxmi Organic Industries Limited Sd/- Aniket Hirpara Company Secretary & Compliance Officer	
Date: November 6, 2025 Place: Mumbai	

'FORM Z' (See sub-rule (11(d-1)) of rule 107) Possession Notice for Immoveable Property						
Whereas the undersigned being the Recovery Officer Mr. S. H. Dambe, Sindhudurg District Central Co Operative Bank Ltd., Sindhudurg of the Sindhudurg District under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice mentioned below calling upon the judgement debtor.						
The judgement debtor to repay the amount mentioned in the notice mentioned below with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated mentioned below and attached the property described herein below.						
The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107(11)(D)1 of Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on mentioned below date.						
The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd., Sindhudurg for an amount mentioned below and further interest plus charges thereon.						
S. No.	Name of Borrower	Property Description	Outstanding Amount	Attacment Date	Demand Notice Date	Possession Date
1	1. Mr. Vinayak Keshav Gurav, Add- Salaiwada, Sawantwadi, Tal-Sawantwadi, Dist-Sindhudurg Co-Borrower & Guarantor: 2. Smt. Malini Baba Naik, Add- Sawantwadi Zirang, Mathewada, Tal-Sawantwadi, Dist-Sindhudurg 3. Mr. Pralhad Ramakant Jadhav, Add- Majgaon Garad, Tal-Sawantwadi, Dist-Sindhudurg 4. Mr. Kalyan Sakharam Kadam, Add- Sarvanswada, Sawantwadi, Tal-Sawantwadi, Dist-Sindhudurg	All that pieces and parcels of Property bearing Gat. No. 22/58 in this own share area of Smt. Malini Baba Naik This property is situated in village Bhom Tal. Sawantwadi, Dist. Sindhudurg.	5,89,503/-	08/09/2025	30/07/2025	30/10/2025
2	1. Mr. Pramod Pandurang Sangelkar, Add- A/P Sangelli, Tal-Sawantwadi, Dist-Sindhudurg Co-Borrower & Guarantor: 2. Mr. Kiran Sakharam Sawant, Add-A/P Kalambisht, G a n s h e l w a d i, T a l - S a w a n t w a d i, D i s t - S i n d h u d u r g 3. Mr. Krushna Pandurang Sangelkar, Add-A/P Sangelli, Tal-Sawantwadi, Dist-Sindhudurg	1) All that pieces and parcels of Property bearing Gat. No. 4/13 in this own share area of Mr. Pramod Pandurang Sangelkar and Mr. Krushna Pandurang Sangelkar This property is situated in village Sangelli, Tal. Sawantwadi, Dist. Sindhudurg. 2) All that pieces and parcels of Property bearing Gat. No. 5/8 in this own share area of Mr. Pramod Pandurang Sangelkar and Mr. Krushna Pandurang Sangelkar This property is situated in village Sangelli, Tal. Sawantwadi, Dist. Sindhudurg.	1,83,754/-	01/08/2025	06/02/2021	30/10/2025

Date :- 30/10/2025
Place:- Sawantwadi

Mr. S. H. Dambe
Recovery Officer
Maharashtra Cooperative Societies
Act 1960 And Rule 1961 Under 107

M.P. STATE AGRICULTURAL MARKETING BOARD	
26, Arera Hills Jail Road, Bhopal	
Board/Nirman/P.Cell./CGP/25-26/1902	Dated : 04.11.2025
NOTICE INVITING TENDER	
Online Lump-Sum Rate E-Tenders are invited from the eligible bidders for Supplying, Installing, Commissioning, Testing, Operation, Repair and Maintenance of 5 ton per hr. (TPH) Cleaning, Grading & Packaging Plant in APMCs (APMC Khandwa - District Khandwa, APMC Burhanpur - District Burhanpur, APMC Ashoknagar - District Ashoknagar, APMC Ganjbasoda - District Vidisha, APMC Harda - District Harda, APMC Jaora - District Ratlam, APMC Berasia - District Bhopal, APMC Sehore - District Sehore, APMC Agar - District Agar-Malwa, APMC Itarsi - District Narmadapuram, APMC Ashta-District Sehore) with all the required amenities and allied structure for it and then maintain and operate it satisfactory for one (1) year from the date of final completion. (Tender Number : 2025_MPSAM_458550) (PAC amount Rs. 1126.18 Lakh). The following Tender to be received online up to 5:00 PM on 03.12.2025 . Technical bid documents with EMD & Financial Offer to be received online only as per Detailed NIT. The tender documents can be obtained online on the http://mptenders.gov.in as per the Notice Published on the above Portal and detailed information can also be seen on website www.mpmandiboard.gov.in Note : Any corrigendum in this NIT, if required, shall be displayed only in our above portal regarding any matter included in this NIT or otherwise. Other details of project and locations & key dates can also be seen on our website www.mpmandiboard.gov.in M.P. Madhyam/122857/2025 EXECUTIVE ENGINEER (PROJECT CELL)	

Cipla

Cipla Limited

CIN: L24239MH1935PLC002380

Regd. Office: Cipla House, Peninsula Business Park,
Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400 013.

Tel. No.: (022) 4191 6000 • Fax No.: (022) 4191 6120

E-mail: cosecretary@cipla.com • Website: www.cipla.com

NOTICE OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGMET
OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given that the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July 2025, has introduced a special window for the re-lodgement of transfer requests for physical shares.

In accordance with the provisions of the said circular, investors who had submitted transfer requests for physical shares prior to 1st April, 2019 and whose requests were rejected, returned, or not processed due to deficiencies, are now granted a special window till 6th January, 2026 to re-lodge such requests.

Eligible shareholders who wish to avail the opportunity are requested to submit the requisite documents to KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent, Unit: Cipla Limited, Selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500 032.

Investors are hereby informed that the securities re-lodged for transfer pursuant to the above circular, shall only be issued in demat form. In case of any queries, shareholders are requested to raise a service request at einward.ris@kfintech.com or cosecretary@cipla.com.

Shareholders are encouraged to take advantage of this special window introduced in the interest of investors.

For Cipla Limited

Sd/-

Rajendra Chopra

Cajendra Secretary

Place: Mumbai

Date: 5th November, 2025

ICSI Membership No.: A12011

